

BSE Ltd.
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai – 400 001

AFL/SEC/BSE/ 118/2024-2025 15th November, 2024

By Online submission

KIND ATTN: CORPORATE SERVICES DEPARTMENT

Subject: -Newspaper publication for un-audited Financial Results for the quarter and half year ended on 30^{th} September 2024.

Dear Sir,

Pursuant to the provisions of Regulation 47 (3) read with Schedule III of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 we are enclosing the copies of the newspapers of 'Financial Express' and 'Loksatta' dated 15th November 2024 pertaining to the advertisement for un-Audited financial results for Quarter and half year ended as on 30th September 2024.

Thanking You.

Yours Faithfully,

For Aveer Foods Limited

* ANE * NVE E POODS SOOOS

Tejashree Wagholikar Company Secretary & Compliance Officer

Encl: As above.

AVEER FOODS LIMITED

Regd. & Corporate Office: Plot 55/A/5 6, Hadapsar Industrial Estate, Near Tata Honeywell, Pune - 411013. Website: www.aveerfoods.com Email id: contactus@aveerfoods.com Tel: 020-26872095 / 67092095 CIN: U15549PN2019PLC183457

Factory: Plot No. 399 & 400, Village Sanghvi, Taluka Khandala, District Salara - 412801 Tel No.: 9922990065 Plot No. 545/546 Belur Industrial Area, Village Mumigatti, Dharwad - 580011 Tel No.: 083-62001133

FINANCIAL EXPRESS

FRIDAY 15, NOVEMBER, 2024

FEDBANK FINANCIAL SERVICES LTD. **FEDBANK** Registered Office: Unit No. 1101, 11th Floor, Cignus. FINANCIAL SERVICES LIMITES Plot No. 71 A, Powai, Paspoli, Mumbai - 400087

Whereas, The undersigned being the Authorized Officer of Fedbank Financial Services Ltd. under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated Aug 20th, 2024 calling upon the Borrower, Mortgagor, Co-Borrower(s) and Guarantor:- (1) Satish Namdev Pawar (Borrower) (2) Madhuri Satish Pawar (Co -Borrower) (3) Vikas Namdev Pawar (Co - Borrower) to repay the amount mentioned in the said notice being Rs. 18,61,051/- (Rupees Eighteen Lakh Sixty One Thousand Fifty One Only) as on 07-08-2024 in Loan Account No. FEDMGH0HL0513061 together with further interest thereon at the contractual rate plus all costs charges and incidental expenses etc. within 60 days from the date of receipt of the said demand notice.

POSSESSION NOTICE

The Borrower, Mortgagor, Co-Borrower(s) and Guarantor mentioned hereinabove having failed to repay the above said amount within the specific period, notice is hereby given to the Borrower, Mortgagor, Co-Borrower(s), Guarantor and the public in general that the undersigned Authorised officer has taken Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the SARFAESI Act read with Rule 8 of Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this the Nov 13th of the year 2024

The Borrower, Mortgagor, Co-Borrower(s) and Guarantor mentioned hereinabove in particular and the public in general is/are hereby cautioned not to deal with the following property and any dealings with the following property will be subject to the charge of Fedbank Financial Services Ltd. for an amounts, 18.61.051/- (Rupees Eighteen Lakh Sixty One Thousand Fifty One Only) as on 07-08-2024 in Loan Account No. FEDMGH0HL0513061 together with further interest thereon at the contractual rate plus all the costs charges and incidental

The borrower's attention is invited to sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured assets.

SCHEDULE I: DESCRIPTION OF THE MORTGAGED PROPERTY: All that piece & parcel of Gat No 348, its total area adm. 00H-07.50R out of whihch area adm. 00H-03R i.e 300 Sq Mtrs Situate At Village Waghapur Taluka Purandar Dist Pune. Boundaries as Under. East:- Road, West:- Property of Satish Namdev Pawar, North:- Property of Sopan Pandurang Pawar, South:- Property of Satish Namdey Pawar

Regd. Off: Plot No. 55/A/5 6 Hadapsar Industrial Estate, Near Tata Honeywell,

Place: - Pune Date:- 13/11/2024

Hadapsar, Pune- 411013

No.

AVEER FOODS LIMITED

Revenue from operations

6 Equity Share Capital

CIN: U15549PN2019PLC183457 Contact no: 9130076856

Email Id: cs@aveerfoods.com, Website: www.aveerfoods.com

Particulars

Net Profit / (Loss) for the period (before tax,

Net Profit / (Loss) for the period before tax

Net Profit / (Loss) for the period after tax

5 Total comprehensive income for the period

(after exceptional and/ or Extraordinary items)

(after exceptional and/ or Extraordinary items)

(comprising profit/loss for the period (after tax)

Reserves (excluding Revaluation Reserve as shown

in the Audited Balance Sheet of previous year)

/discontinued operations) Basic /diluted (Rs.)

8 Earnings Per Share(of Rs.10/- each) (for continued

2) For detailed notes refer full financial results available on website

and other comprehensive income (after tax)]

exceptional and/or extraordinary item)

AUTHORISED OFFICER Fedbank Financial Services Ltd

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2024

Quarter ended

30-09-2024

(Unaudited)

2.632.93

153.05

153.05

147.14

147.14

402.83

3.66

Half Year ended

30-09-2024

(Unaudited)

5,419.24

256.72

256.72

250.81

250.81

402.83

6.23

For Aveer Foods Limited.

Whole Time Director

Bapu Gavhane

(DIN:00386217)

Outstanding Dues for Recovery of which Property/ies is/are Being Sold

which the

property will

not be sold)



(₹ in lakh)

Corresponding

quarter ended on

30-09-2023

(Unaudited)

2,328.97

38.43

38.43

38.43

38.43

402.83

0.96

SREI EQUIPMENT FINANCE LIMITED


CIN: U70101WB2006PLC109898 Registered Office: "Vishwakarma", 86C, Topsia Road (South), Kolkata - 700046 Head Office: Plot No. Y-10, Block EP, Sector - V, Salt Lake City, Kolkata - 700091

Email: sefi@srei.com; Website: www.srei.com

Date: 15/11/2024

PUBLIC NOTICE

This is to inform the public in general and customers of Srei Equipment Finance Limited ("SEFL") in particular, that to optimise operational efficiency, the management has decided to merge Kolhapur Branch at 526, Ward E-1, First Floor, Office No.2, Tirtharaj Enclave, Vyapari Peth, Kolhapur - 416001 with Solapur Branch w.e.f 16th February, 2025. Accordingly, all activities of Kolhapur Branch shall henceforth be monitored from Solapur Branch, situated at Srei Equipment Finance Limited, 130/3, Sideswar Peth, 1st Floor, Opp. Civil Court, Solapur - 413003. Customers whose accounts are maintained at Kolhapur Branch can get in touch with Mr. Arindam Acharjee (Chief Manager), M: 8806668977, Email: arindama@srei.com for further queries.



श्री छत्रपती शिवाजी मार्केटयाई, गुलटेकडी, पूणे वेधील गृळ भूसार विभागालगतच्या कॉमनसेल हॉल मधील गाळा क्रमांक ११ हा १) श्री राहल सुधाकर डॉगरे २) श्री रितेश सुधाकर डॉगरे ३) सी हेमा संजय होनराद यांना नियमित शेतीमालाचे पूरक (ट्रान्सपोर्ट ऑफिस) व्यवसायासाठी भाडेपड्रयाने देणेत आला आहे. सदर गाळा श्री.प्रशांत रमाकांत तकटे यांचे नावावर वर्ग होणेकरिता या कार्यालयामध्ये वर्गीकरण अर्ज आलेला आहे.

तरी, या गाळ्याच्या वर्गीकरणसंबंधी कोणावी काही तकार/हरकत असल्यास, ही जाहीर खुचना प्रसिद्ध झालेपासून पंधरा दिवसांत कृषी उत्पन्न बाजार समिती पूर्व यांचे कार्यालयामध्ये लेखी स्वरूपात कळवावे. त्यानंतर कोणतीही तक्रार / हरकत विचारात घेतली जाणार नाही.

> सचिव. सभापती. कषी उत्पन्न बाजार समिती पणे

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that we are investigating the title of the property more particularly described in the Schedule hereunder ("Unit"). Any person/s having any claim, right or interest or charge of any nature in the said Unit by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, inheritance, lease, lien or otherwise howsoever are hereby requested to inform the undersigned in writing, together with supporting documents in evidence within 10 (Ten) days from the date of publication of this notice, at the address given below, failing which the claims or demands, if any, of such person/s will be deemed to have been abandoned, surrendered, relinquished, released waived and given up and thereafter no claim of any nature shall be entertained or be binding on the Unit.

SCHEDULE All that space comprised in Unit No. 204 on Level 2 admeasuring 489.89 Sq. Mtrs (i.e. 5273.19 Sq. Ft.) carpet of the building named as Tower S4 (Phase II), Cybercity in "Magarpatta City", situate at Survey Nos. 143 (part), 144 (part), 145 (part), 146 (part) and forming part of 'Magarpatta Township", situated at Hadapsar, Pune and within the limits of Pune Municipal Corporation, Taluka Haveli, District Pune. Place: Pune

TEJAS M. AHUJA, ADVOCATE Office No. 208, Mantri House, 929, F. C. Road, Shivajinagar, Pune: 411 004. LL: 020-25511605, Mob: 9822094928.

PUBLIC NOTICE

The public at large is hereby informed that Smt Nargesh Dorabjee (alias Smt Nergish Naval Dorabjee) is an absolute Owner of the flat property more particularly described in the Schedule hereunder. The aforesaid Owner of the said property is in a process of negotiation for transfer of her rights, title, ownership and entitlement in respect of the said flat along with society membership in the said property with our clients. Further, the owner has assured our client that the said property is free from all encumbrances and there are no defects in title and the said property and it is not the subject matter of any mortgage, gift, lien, lease

It is also to be noted that the initial two chain title deeds are missing in respect of the said property viz: 1. An agreement to sale between M/s Mittal Corporation favour of Mr and Mrs Kanani.

Whoever has found these documents or Any person/s having any right, title, interest or claims by way of Agreement, Assignment, Sale, Mortgage, Lease, Lien. Gift, Easement, Exchange, Possession, Inheritance, Succession, or otherwise in respect of the said property are called upon to intimate the same in writing to the undersigned along with the proof thereon within 7 (Seven) days of publication of this notice, failing which our clients will proceed and complete the purchase Transaction with the said Owner presuming that the said Owner is absolutely entitled to the said property and is absolutely entitled to transfer the said ownership rights in favour of our client, free from all encumbrances and all such alleged or other claims/ demands of any such third parties have been deliberately and willfully abandoned or waived by them and no such claims will be entertained thereafter which all may please note.

(Description of the Said Property)

All that piece and parcel of the Flat No. A2/8B, on Second Floor IN BUILDING A2 Built-up area admeasuring about 850 Sq. Ft. i.e. 79 Sq. Mtrs. I.E. 710 SQ FT CARPET, in the society known as "NEW SUJATA CO-OP. HSG. SOCIETY LTD." Situated at S NO. 134, 135, 361,362 (part) Village- Bund Garden (Ghorpadi), Taluka- Haveli, Dist- Pune.

Dated: 14/11/2024 Adv. RENUKA ANTURKAR. Office: "Aarambh", 73/3/2, Bhakti Marg Law College Road, Pune 411004 M: 982234517

जाहीर सचना

AUNDH-Suyog Enterprises, C/o Sandeep Book Stall, Swajas Complex, Parihar Chowk, Aundhgaon, Pune-7. Mob. 9422011181. Chordia Communications, Arshad Ajit Chordia, 17/18, Aundh Gaon, opp. lane of Cosmos Bank, Aundh, Pune-7. Tel: 25886118, 9960111123. Shraddha Ads, Mrs.Ujwala Kotbagi, 'A' wing, Vastu-sun-

der, Near Kumar Classic, Pune-7. Tel. 9371055799. San Ads, Anurag, Plot No. 10, near Kobe

Silzler Cave, Aundh-411007. Tel: 25881302/3/4. APPA BALWANT CHOWK -

M/s V. V. Medhi, 153, Budhwar Peth, Near Jogeshwari Temple, Above Shri Samartha Agency, Pune-2. Ph.no. 64005767/

24492149/30227516. **BIBVEWADI** -Ad Services,

Amol Nalawade, Sr. No.659/28, Rajiv Gandhi Nagar, Upper Last Bus Stop. Bibvewadi, Pune-17. Mobile 9420729914, 9021851460 Akash Advtg,

C. S. Sawar, 645/1, Shop No.4, Rasakar Campus, B Sudhanva Jadhav, Greetwel, 1250 Deccan Gymkhana, F. C. Road, Pune-4. Ph.no. 25531409,

66014132. **DEHU ROAD -**

Dhandhania Agencies,

Mundakal Enterprises, Mr. Roji Samuel Raju, 6 Unique Housing Society, Near Telephone Exchange Dehu Road, Pune-1. M. 9422519264. FC ROAD -

Mr. Ravi Dhandhania, 1st Floor, Srinath Plaza, Dnyaneshwar Paduka Chowk, F. C. Road, Pune-5. Ph.no. 25521699/ 25537933.

Konark Media Solution Pvt Ltd.,

Flat No.6, First Floor, Prabha Tara Appt., Behind Hotel Vaishali, F.C. Road, Shivajinagar, Pune-4. Ph. No.32606012, Telefax: 2553 7013, Mobile: 9823142410. Meera Publicity, 1st floor, 10, Oswal Park, Opp. Rachana Lodge, behind Safari Hotel,

nr S.T.Stand, Shivajinagar, Pune-05. Ph. 9421017457. **FATIMANAGAR** -Arora Enterprises, Rajesh Arora, Office No. 63, Building I, Phase-III, Parmarnagar, Wanowrie,

Pune 411013.

Tel/fax: 020-26860834. **GURUWAR PETH** T.V.S. Enterprises, 460, Guruwar Peth, Sant Ganganath Maharai Road. Kachi Lane, Pune-411042. Ph. 020-24456297, Mob. 8975110325, 9421815428. **GHORPADI-**

Kanya International, A-18 Suchandra Corner, B.T. Kawade Road, Ghorpadi, Pune 411001. Ph. 9422086762, 9921177816

GULTEKDI-Xebec Communications Pvt Ltd.,

Santosh Heights, J. N. Marg, Gultekadi, S. No. 20. Pune-411037. Tel: 26446856, 9766509029. HADAPSAR-

Flat No. 22, Tulasi Complex, Opp. Ravidarshan, Near Kalyan Bank, Gadital, Hadapsar, Pune-28. M. 9762547254. Pooia Enterprises, F-96, Mantri Market, Hadapsar, Pune.

Ph. No. 26820384, 26820839 Mobile: 9890635425. J. M. ROAD -Fair & Fast Advertising,

1170/05, Kartik Chambers, Model High School Corner, Near Bhosale Bhuyari Marg, Pune-411005. Ph. No. 25511054, 25512719. M: 9881987777/ 9422502650. **KARVE RD-**

Jaya Advertising Pvt Ltd, 612/3 Anupam Darshan, Karve Rd, Kothrud, Pune. Manas Enterprises, Sanjay Jaganath Hagawant, 34/3, Swaroon Chhaya Apt, Lane No 2, Happy Colony, Karve Rd, Pune. Ph. No. 64004637, 9767428509. Virgo Advertising & Media Publication. Vivek W. Lawand,

Shop-5, Plot-24, Kakade Complex, Nr Bhairavnath Temple, Karve Nagar, Pune-52.

KOTHRUD -Minat Advertising, 164/12 Shinde Building, Shastri Nagar, Kothrud, Pune. Ph. No. 9960111193/9822110193/ 66020354. Sneha Communications, Plot 39, Flat No.7,

Swapan Apartments, Right Bhusari Colony, Paud Road, Kothrud. Ph. No. 25282791/ 9422031002.

UNITY

UNITY SMALL FINANCE BANK LIMITED $^\circ$ Registered Office: Basant Lok, Vasant Vihar . New Delhi-110057. Corporate Office :Centrum House, Vidyanagari Marg, Kalina, Santacruz (E), Mumbai – 400 098

Plus Media,

DEMAND NOTICE U/s. 13 (2) UNDER THE PROVISIONS OF THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT

OF SECURITY INTEREST ACT, 2002 ("the Act") AND THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002 ("the The undersigned being the Authorized Officer of Unity Small Finance Bank Limited ("Bank") under the Act and in exercise of powers conferred under Section 13 (12) of the Act read with the Rule 3, issued Demand Notice (s) under Section 13(2) of the Act, calling upon the following Borrower(s) to repay the amount mentioned in the respective notice(s) within 60 days from the date of receipt of the said notice. As some of the notice(s) are not served as per postal remarks, hence said notice(s) are being served upon the Borrower(s) by way of alternative mode of service i.e. through publication in News Papers.

Loan Account Details ALL THAT PIECE AND PARCEL OF IMMOVEABLE Borrower(s) Name: I) RAVIKIRÁN FOODS (BORROWER) PROPERTY BEARING CTS NO. 24 F. GURU KRIPA) BHELAKE RAVI BALKRUSHNA (CO-BORROWER) **BUNGALOW, AREA ADMEASURING 72.22 SQ MTRS (AS** 3) BALKRISHNA MARUTI BHELAKE (CO-BORROWÉR PER COMMENCEMENT ORDER PLOT AREA 68.56 SO 4) SUSHMA RAVI BHELAKE (CO-BORROWER) **Sanction Date:** 28/07/2022

Loan Account No: - USFBPUNLOAN000005004199 Loan Amount: Rs. 22,32,403/-**NPA Date:** 02/10/2024 **Demand Notice Date:** 08/10/2024 (Sent on 16/10/2024 Demand Notice Amount: Rs. 21,81,599.61/- as on

MTRS) AND CONSTRUCTION THEREON, SITUATED AT VILLAGE AAMRAI AALI, BHOR, TALUKAR BHOR. **DISTRICT PUNE BOUNDARIES (AS PER MORTGAGE DOCUMENT):** EAST: MR. KALE'S PROPERTY WEST: MR. KONDHALKAR'S PROPERTY **NORTH: GOVT. GRANT**

Secured Assets

08/10/2024) and interest & other charges SOUTH: ROAD In case of failure to repay the aforesaid dues within a period of 60 (sixty) days, the undersigned shall be constrained to enforce the above Secured Assets under the provisions of the Act. Please note that as per section 13(13) of the Act, you are restrained from dealing with or transferring any of the secured assets referred to herewith, whether by way of sale, lease or otherwise. Any contravention of this provision is an offence and punishable under the Act.

The copy of demand notice is available with the undersigned and the Borrower(s) may, if they so desire, can collect the same from the undersigned on any working day during normal office hours. Sd/- Authorized Officer, Unity Small Finance Bank Limited Place: PUNE Date : 15-11-2024

OSBI

Place: Pune

www.aveerfoods.com.

Date: 13th November, 2024

Name of Borrower(s)

the e-Auction will be entertained

Date: 15.11.2024

Place: Pune

Sambhaji Ingale

STATE BANK OF INDIA.

Home Loan Centre, Viman Nagar, Pune

mtr. on 8th Floor, Building Myrah- B, "Aster",

Survey No. 11, Hissa No. 6, Mauje Pisoli, Taluka

Haveli, District Pune-411060.

[Property ID:SBIN610665888]

[Physical Possession]

Note: 1)The above is an extract of the detailed format of Unaudited Financial results of M/s Aveer Foods

Limited for Quarter ended and Half Year ended 30th September, 2024 filed with BSE Ltd under Regulation 33

of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the same

are available on the website of BSE Ltd at www.bseindia.com and at Company's website at

E-AUCTION SALE NOTICE

Date of Inspection: 23.11.2024

between 11.30 a.m. to 1.30 p.m.

Kindly contact on 9607710020

Bid Increment Amount :

Rs. 0.30 lakh

Branch Address: Ground floor, Lalwani Icon, Sakore Nagar, Viman Nagar, Pune - 411014. Ph: (office) :- 020-48501060/6. E: racpc4.pune@sbi.co.in. Authorised Officer's - Chief Manager Maintenance

SALE OF MOVABLE & IMMOVABLE ASSETS CHARGED TO THE BANK UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002.

The undersigned as Authorized Officer of State Bank of India has taken over possession of the following properties u/s 13(4) of the SARFAESI Act. 2002. Public at large is informed that e-auction (under SARFAESI Act, 2002) of the charged property/ies in the below mentioned cases for realisation of Bank's dues will be held on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" and WHATEVER THERE IS" basis.

Mrs. Swati Sande Mr. Sandesh Sam					dred Forty One Only) as on 20/01/2023 litor Mrs. Swati Sandesh Ingale & Mr.		
Names of Title Deed Holders		Description of property		Reserve Price (Rs.)	Date and time for submission of request letter of participation / KYC Documents/ Proof of EMD etc.		
Sandesh Ingale No. 808 add		e and parcel of property bearing Flat measuring 428 sq. ft. carpet i.e. 39.76 attached terrace 58 sq. ft. i.e. 5.38 sq.	Date:- 30.11.2024 Time:-	Rs. 29,84,531.85 (Below	EMD Amount of Rs. 2.99 Lac to be deposited on or before 28.11.2024 before 5.00 p.m.		

From 11.00 a.m.

to 3.00 p.m.

with unlimited

extensions of

10 minutes

each

Brief terms and conditions of e-auction. The sale shall be subject to the terms and conditions prescribed in the Security Interest

E-Auction is being held on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" and "WHATEVER THERE IS" basis and will be conducted "On Line". 1) The dues towards maintainance charges, electricity bill, property tax or any other statutory dues etc. If any for the auctioned property will be borne by the purchaser. 2) The auction will be conducted through IBAPI Portal viz. https://ebkray.in E-auction Tender Document containing online e-auction bid form, Declaration, General Terms and Conditions of online auction sale are available on https://ebkray.in. 3) Bidders are advised to visit the website - https://ebkray.in for our e-auction service provider MSTC Ltd. to participate in online bid. The intending purchasers/bidders are required to register themselves on the auction portal- https://ebkray.in. 4) The Bidders have to register themselves well before the auction date as registration of bidders take minimum of three working days, 5) Time and manner of payment: The successful bidder shall deposit 25% of sale price, after adjusting the EMD already paid, immediately, i.e. on the same day or not later than next working day, as the case may be, after the acceptance of the offer by the Authorised Officer, failing which the earnest money deposited by the bidder shall be forfeited. The Balance 75% of the sale price is payable on or before the 15th day of confirmation of sale of the secured asset or such extended period as may be agreed upon in writing between the Secured Creditor and the auction purchaser not exceeding three months from the date of auction. 6) For EMD amount to be deposited in Global EMD wallet available in the portal https://ebkray.in. The bidder has to ensure and confirm for himself that the EMD amount is transferred from his bank account to his own wallet with MSTC by means of NEFT/RTGS transfer from his bank account. The bidder will be accepted by the system for auction only if the requisite amount of EMD is present in his wallet or else he will be not accepted as bidder by system and he will be not able to participate in auction. 7) For property details and photograph of the property please visit https://ebkray.in and for clarifications related to this portal please contact help line numbers '1800 10 25026' or '011-41106131'. 8) In the event of failure of auction the bidder has to place refund request from wallet to bank account through his account maintained by MSTC which will refund the same back to bidders bank account. For further information kindly contact Banks Authorized officer. 9) The successful bidder shall deposit 25% of sale price, after adjusting the EMD already paid, immediately, i.e. on the same day or not later than next working day, as the case may be, after the acceptance of the offer by the Authorised Officer, failing which the earnest money deposited by the bidder shall be forfeited. The Balance 75% of the sale price is payable on or before the 15th day of confirmation of sale of the secured asset. 10) To the best of knowledge and information of the Authorised Officer, there is no encumbrance on the property/ies. However, the intending bidders should make their own independent inquiries regarding the encumbrances, title of property/ies put on auction and claims/ rights/ dues/ affecting the property, prior to submitting their bid. The e-Auction advertisement does not constitute and will not be deemed to constitute any commitment or any representation of the bank. The property is being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to the bank. The Authorised Officer/ Secured Creditor shall not be responsible in any way for any third party claims/ rights/ dues. The sale shall be subject to rules/ conditions prescribed under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. The other terms and conditions of the e-auction are published in the following websites www.sbi.co.in & https://ebkray.in. 11) The successful bidder shall be required to submit the final prices, quoted during the e-Auction as per the annexure after the completion of the e-Auction, duly signed and stamped as token of acceptance without any new condition other than those already agreed to before start of e-Auction. 12) During e-Auction, if no bid is received within the specified time, State Bank of India at its discretion may decide to revise opening price / scrap the e-Auction process / proceed with conventional mode of tendering. 13) The Bank / service provider for e-Auction shall not have any liability towards bidders for any interruption or delay in access to the site irrespective of the causes. 14) The bidders are required to submit acceptance of the terms & conditions and modalities of e-Auction adopted by the service provider, before participating in the e-Auction. 15) The bid once submitted by the bidder, cannot be cancelled/withdrawn and the bidder shall be bound to buy the property at the final bid price. The failure on the part of bidder to comply with any of the terms and conditions of e-Auction, mentioned herein will result in forfeiture of the amount paid by the defaulting bidder. 16) Decision of the Authorised Officer regarding declaration of successful bidder shall be final and binding on all the bidders. 17) The Authorised Officer shall be at liberty to cancel the e-Auction process / tender at any time, before declaring the successful bidder, without assigning any reason. 18) The bid submitted without the EMD shall be summarily rejected. The property shall not be sold below the reserve price. 19) The conditional bids may be treated as invalid. Please note that after submission of the bid/s, no correspondence regarding any change in the bid shall be entertained, 20) The EMD of the unsuccessful bidder will be refunded to their respective A/c numbers shared with the Bank. The bidders will not be entitled to claim any interest, costs, expenses and any other charges (if any). 21) The Authorised Officer is not bound to accept the highest offer and the Authorised officer has absolute right to accept or reject any or all offer(s) or adjourn / postpone / cancel the e-Auction without assigning any reason thereof. The sale is subject to confirmation by the secured creditor. 22) In case of forfeiture of the amount deposited by the defaulting bidder, he shall neither have claim on the property nor on any part of the sum for which may it be subsequently sold. 23) The successful bidder shall bear all the necessary expenses like applicable stamp duties / additional stamp duty / transfer charges, Registration expenses, fees etc. for transfer of the property in his/her name. 24) In case of any dispute arises as to the validity of the bid (s), amount of bid, EMD or as to the eligibility of the bidder, authority of the person representing the bidder, the interpretation and decision of the Authorised Officer shall be final. In such an eventuality, the Bank shall in its sole discretion be entitled to call off the sale and put the property to sale once again on any date and at such time as may be decided by the Bank. For any kind of dispute, bidders are required to contact the concerned authorised officer of the concerned bank branch only. 25) The sale

certificate shall be issued after receipt of entire sale consideration and confirmation of sale by secured creditor. The sale certificate shall be issued in

the name of the successful bidder. No request for change of name in the sale certificate other than the person who submitted the bid / participated in

Authorized Officer State Bank of India, Home Loan Center, Pune

APPENDIX -IV-A - E-AUCTION-PUBLIC SALE NOTICE of IMMOVABLE PROPERTY/IES

E-AUCTION-SALE NOTICE FOR SALE OF IMMOVEABLE ASSETS UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND
ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 READ WITH PROVISO TO RULE 8(6) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002 |
Reg. Off.- 9" Floor, Antriksh Bhawan, 22 Kasturba Gandhi Marg, New Delhi-110001, Phones:-011-23357171, 23357172, 23705414, Web:-www.pnbhousing.com @pnb Housing B.O. AHMED NAGAR: Unit No- 203, Second Floor, Sai Midas Touch, Nagar- Manmad Road, Near Panchsil Hotel, Savedi, Ahmednagar, Maharashtra - 414003, B.O. PUNE: 5 A,B,C,D, Fifth Floor, Sheerang House, Opp. Jangli Maharaj Temple, J M Road, Shivaji Nagar, Pune, Maharashtra - 411005, B.O. WARJE: 12, Spandhan, Survey No. 117/1, Popular Nagar, Warje, Pune, Maharashtra - 411052

Notice is hereby given to the public in general and in particular to the borrower(s) & guarantor(s) indicated in Column no-Athat the below described immovable property (ies) described in Column no-D mortgaged/charged to the Secured Creditor, the constructive/Physical Possession of which has been taken (as described in Column no-C) by the authorized Officer of M/s PNB Housing Finance Limited/Secured Creditor, will be sold on "AS IS WHERE IS, AS IS WHAT IS and WHATEVER THERE IS BASIS" as per the details mentioned below.

Notice is hereby given to borrower(s)/mortgagor(s)/Legal Heirs, Legal Representative, (whether Known or Unknown), executor(s), administrator(s), successor(s), assignee(s) of the respective borrowers/ mortgagor(s)(since deceased) as the case may be indicated in Column no-A under Rule-8(6) & 9 of the Security Interest Enforcement Rules, 2002 amended as on date. For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in M/s PNB Housing Finance imited/secured creditor's website i.e. www.pnbhousing.com.

Loan No. Name of the Borrower/Co- Borrower/Guarantor /Legal heirs(A)	Demanded Amount & Date (B)	Nature of Posse- ssion (C)	Description of the Properties mortgaged (D)	Reserve Price (RP) (E)	EMD (10% of RP) (F)	Submission	Incre	Time	A 4! O	Enown Encum brances Court Case if any (K)
NHL/AHMD/0918/582890, Nilesh Sardarmal Meher / Priyanka Nilesh Meher, B.O.: AHMEDNAGAR	Rs.10695 571.66/- & 17.02.20	Posses-	Shambhunath Appt, Hall No 1P 1st Floor, CT Sr No 2225A, Pinjar Lane, Near Adate Bazar, Dalmandai, Ahmed Nagar, Maharashtra-414001,Ahmed Nagar,India.	4,782,0 00	Rs. 47820 0	29-11-24	Rs. 10000	27.11.24 Between 12:00pm to 04:00pm	30-11-24 Between 2.00PM to 3.00PM	Not Known
HOU/WRJE/0918/582119, Satyendra Ravindranath Bhosale / Pradip Sadashiv Isapure / Vasundhara	Rs. 3113022 3.85/- & 15.11.19	Posses- sion	Single Building, 3rd Floor, 303, Angelle Hills Version T, S. No. 63/1/a, Village Bavdhan Khurd, Taluka , Mulshi, Dist. Pune - 411021, Pune, Maharashtra-	27,489, 000	Rs. 27489 00	29-11-24	Rs. 50000	21.11.24 Between 12:00pm to 04:00pm	30-11-24 Between 2.00PM to 3.00PM	Not Known
Satyendra Bhosale / Perfect Auto Solutions, B.O.: WARJE			411021, India. & Single Building, 3rd Floo Taluka, Mulshi, Dist. Pune - 411021, Pune, I	r, 302, An Maharash	gelle Hill tra-4110	s Version T 21, India.	, S. No. 6	63/1/a, Villa	ge Bavdhar	n Khurd,
HOU/PUN/0217/349755 & HOU/ PUN/0317/361455, Suhasini Kirankumar Kharat / Kirankumar Mahadeo Kharat, B.O.: PUNE	Rs. 81086 1.39/- & 17.01.23	Posses- sion	Flat No 808,8th Floor, Gat No 36, 37, 39, 40, 339,building A 3, xrbia Ambi, Village Ambi,tal Maval, Pune, Maharashtra - 410507,India.	982,000		29-11-24	Rs. 10000	27.11.24 Between 12:00pm to 04:00pm	30-11-24 Between 2.00PM to 3.00PM	Not Known
HOU/WRJE/1018/595195, Vikal Anil Ranaware / Prajwala Sahebrao Bhalerao, B.O.: WARJE	Rs. 345560 4.32/-& 17.12.21	Posses- sion	Building A, 3rd Floor, 306.0, Kalash, Gat No 449, 604 And 605 Kasar, Amboli Pirangut Lavasa Road Pune, Pune, Maharashtra- 412115, India. (Carpet 535 Sq.ft Approx)	1,878,0	Rs. 18780 0	29-11-24	Rs. 10000	23.11.24 Between 12:00pm to 04:00pm	30-11-24 Between 2.00PM to 3.00PM	Not Known

*Together with the further interest @18% p.a. as applicable, incidental expenses, cost, charges etc. incurred upto the date of payment and/or realization thereof.

** To the best knowledge and information of the authorized Officer of PNB Housing Finance Limited, there are no other encumbrances/ claims in respect of above mentioned immovable/secured assets except what is disclosed in the Column No.-K. Further such encumbrances to be catered/paid by the successful purchaser/bidder at his/her end. The prospective purchaser(s)/bidders are requested to independently ascertain the veracity of the mentioned encumbrances.

(1.) As on date, there is no order resistaning and/or court injunction PNBHFL/the authorized Officer of PNBHFL from selling, alienating and/or disposing of the above

movable properties/secured assets and status is mentioned in column no-K (2.) The prospective purchaser/bidder and interested parties may independently take the inspection of the pleading in the proceedings/orders passed etc. if any, stated in column no-K. Including but not limited to the title of the documents of the title pertaining thereto available with the PNBHFL and satisfy themselves in all respects prior to submitting tender/bid application form or making Offer(s). The bidder(s) has to sign the terms and conditions of this auction along with the Bid Form.

(3.) Please note that in terms of Rule 9(3) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, the bidder(s)/the purchaser is legally bound to deposit 25% of the amount of the purchaser is legally bound of the receipt of 25% of the security Interest (Enforcement) Rules, 2002, the bidder(s)/the purchaser is legally bound of the receipt of 25% of the security of the receipt of 25% of the security of the receipt of 25% of the security of 25% of the security of the security of 25% of 25%

 (3.) Please note that in terms of Rule 9(3) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, the bidder(s)/the purchaser is legally bound to deposit 25% of the sale price, (inclusive of earnest money) on the same day or not later than next working day. The sale may be confirmed in favour of (bidder(s) only after receipt of 25% of the sale price by the secured creditor in accordance with Rule 9(2) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. The remaining 75% of the s sale consideration amount has to be deposited by the purchaser within 15 days' from the date of acknowledgement of sale confirmation letter and in default of such deposit, the authorized officer shall forfeit the part payment of sale consideration amount within 15 days from the date of expiry of mandatory period of 15 days mentioned in the sale confirmation letter and the property/secured asset shall be resold as per the provisions of Sarfaesi Act.
 (4.) M/s C1 India Private Limited would be assisting the Authorised officer in conducting sale through an e-Auction having its Corporate office at Plot No. 68, 3rd Floor, Sector 44, Gurgaon, Haryana 122003 Website -www.bankeauctions.com For any assistance related to inspection of the property or obtaining the Bid Documents and for any other query or for registration, you have to co-ordinate with Pankaj Tiwari / Amol Mane Toll Free No. - 1800 120 8800, E-Mail: auction@pnbhousing.com, is authorised Person of PNBHFL or refer to www.pnbhousing.com. PLACE:- PUNE DATE:- 15.11.2024 SD/-AUTHORIZED OFFICER, PNB HOUSING FINANCE LIMITED

date of receipt of the said notice

State Bank of India, Home Loan Center

ICON Towers, First Floor, S. No. 114+115 (Part) Baner Link Road, Baner, Pune- 45. Tel: 020-66805106, EMAIL: racpc3.baner@sbi.co.in

POSSESSION NOTICE

(RULE - 8 (1) (For immovable property) Whereas The undersigned being the Authorised Officer of the State Bank of India RACPC-III under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a demand notice dated 14/12/2023 calling upon Mr Yadnesh Balkrushna Dani to repay the amount mentioned in the notice being Rs.40,27,774/- [Rupees Forty Lakhs Twenty Seven Thousand Seven Hundred and Seventy Four] as on 14.12.2023 Plus interest + cost, charges, etc, within 07 days from the

The Borrower, Guarantor and legal heirs having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrowers, Guarantors, legal heirs and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 and 9 of the said rules on this 12th day of November of the

The Borrower / Guarantor/ Legal heirs in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the State Bank of India for an amount of Rs.40,27,774/- [Rupees Forty Lakhs Twenty Seven Thousand Seven Hundred and Seventy Four] as on 14.12.2023

plus interest, cost, charges, etc. DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

All that piece and parcel of the Flat bearing No. 1004, admeasuring carpet area 46.10 sq.mtrs along with exclusive balcony admeasuring an area 7.83 sq.mtrs, Wash area admeasuring 2.91 sq.mtrs, Open Terrace admeasuring 5.95 sq.mtrs and Covered Parking admeasuring 9.29 sq.mtrs in B Wing on the 10th floor, in the Scheme known as "Nirman Alinkyatara" on the land bearing Survey no. 9/2/2(P) and 9/2/3B(P) situated at village Ambegaon Budruk, Taluka Haveli, District Pune and within the local limits of Grampanchayat Taluka Panchayat Samiti Taluka Haveli Pune.

> Authorised Officer STATE BANK OF INDIA, Home Loan Center, Baner, Pune

Date: 15/11/2024

Place : Pune

State Bank of India, Home Loan Center ICON Towers, First Floor, S. No. 114+115 (Part) Baner Link Road,

POSSESSION NOTICE

Baner, Pune- 45, Tel : 020-66805106, EMAIL: racpc3.baner@sbi.co.in

(RULE - 8 (1) (For immovable property) Whereas The undersigned being the Authorised Officer of the State Bank of India RACPC-III under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a demand notice dated 02.07.2024 calling upon Mr Anup Kumar Singh to repay the amount mentioned in the notice being Rs.1641703/- [Rupees Sixteen Lakhs Forty One Thousand Seven Hundred And Three] as on 02.07.2024 Plus interest + cost, charges, etc, within 07 days from the date of receipt

of the said notice. The Borrower, Guarantor and legal heirs having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrowers, Guarantors, legal heirs and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 and 9 of the said rules on this 13th day of November of the

year 2024. The Borrower / Guarantor/ Legal heirs in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the State Bank of India for an amount of Rs.1641703/- [Rupees Sixteen Lakhs Forty One Thousand Seven Hundred And Three] as on 02.07.2024 plus interest,

cost, charges, etc. DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

All that piece and parcel of the property bearing Flat No.602 and 603, on 6th floor admeasuring carpet area 352 sq.ft + attached terrace area 95 sq. ft of Flat no 602 and carpet area 407 sq ft + attached terrace area 76 sq ft of Flat no 603, in 'B' Building in the Scheme 'Karan Rhea' being constructed on the property bearing Survey no 55/1/2+1/3+2, Plot No 67 situated within the locality of Vadgaon sheri, within the limits of Pune Municipal Corporation, Taluka Haveli Pune.

> Sd/-**Authorised Officer** STATE BANK OF INDIA, Home Loan Center, Baner, Pune

Pune

financialexp.epapr.in

Date: 15/11/2024



लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : 'महायुतीच्या काळात राज्यातील कोणताही वर्ग खूश राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान देत असाल तर हरकत नाही. मात्र, एका बाजूला लाडक्या बहिणी म्हणायचे आणि महिलांवरील अत्याचाराकडे दुर्लक्ष करायचे अशी राज्यकर्त्यांची कार्यपद्धती आहे. याचा अर्थ काय समजायचा,' असा प्रश्न राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद

पवार यांनी उपस्थित केला. खडकवासला मतदारसंघातील राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार सचिन दोडके यांच्या प्रचारार्थ धनकवडी येथील सभेत पवार बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अंकुश काकडे, माजी आमदार कुमार गोसावी, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक विशाल तांबे, बाळा धनकवडे, काका चव्हाण या वेळी उपस्थित होते. पवार यांनी या वेळी महिला

हडपसर.

वडगाव शेरीत

महायुतीला फटका

नेवडणुकीला अवघे काही

दिवस उरलेले असतानाच

वडगाव शेरी. हडपसर तसेच

खडकवासला विधानसभा मतदारसंघातील महायतीच्या

पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश केला. यामध्ये भारतीय जनता पक्ष,

राष्ट्रवादी (अजित पवार)

समावेश असल्याने हा

महायुतीला धक्का मानला जात

आहे. यामध्ये महापालिकेचे

माजी स्थायी समिती अध्यक्ष. माजी नगरसेवक यांच्यासह सहकारी बँकांच्या संचालकांचा

हडपसर येथील भाजपाचे पदाधिकारी दिलीप तुपे, अनिल

मतदारसंघातील समीर धनकवडे

विधानसभा मतदारसंघातील

माजी नगरसेविका रेखा टिंगरे

आणि त्यांचे पती चंद्रकात टिंगरे

भाजपला

देऊन गुरुवारी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश केला. शरद

यांच्या

हाती

उपस्थितीत या सर्व पदाधिकाऱ्यांनी ह्यतुतारीह्न

खडकवासला

पदाधिकाऱ्यांचा

पक्षाच्या

समावेश आहे.

यांनी

पवार

घेतली.

विधानसभा

महाविकास

होणार आहे.

आघाडीच्या उमेदवारांना विजयी

करण्यामध्ये आमचे

मोलाचे योगदान

राहील, अशी ग्वाही

पुणे अर्बन को-ऑप. बँक लि. यांची

दि.१४/११/२०२४ रोजी दै. लोकसत्ता

मध्ये पान नं. २३ वर जाहिरात प्रसिद्ध झाली

असून सदर जाहिरातीमध्ये फेर जाहीर लिलाव झाले आहे त्याऐवजी जाहीर लिलाव असे वाचावे. तसेच दाखला/ हुकुमनामा मध्ये ३ नंबरला धाराशिव **एवजी** पुणे असे वाचावे. जाहिरातीमधील इतर

> प्राधिकत अधिकारी पुणे अर्बन को-ऑप. बँक लि.,पुणे

🚳 कुषी उत्पन्न बाजार समिती पुणे श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड, गुलटेकडी, पुणे - ३७ जाहीर सूचना श्री छत्रपती शिवाजी मार्केटयाई, गलटेकडी, पुणे येथील गळ भसार विभागालगतच्या कॉमनसेल हॉल मधील गाळा क्रमांक ११ हा १) श्री.राहल सधाकर डोंगरे २) श्री.रितेश सुधाकर डोंगरे ३) सौ.हेमा संजय

होनराव यांना नियमित शेतीमालाचे पूरक (ट्रान्सपोर्ट ऑफिस) व्यवसायासाठी भाडेपट्टयाने देणेत आला

आहे. सदर गाळा श्री.प्रशांत रमाकांत तकटे यांचे

नावावर वर्ग होणेकरिता या कार्यालयामध्ये वर्गीकरण

तरी या गाळ्याच्या वर्गीकरणासंबंधी कोणाची

काही तक्रार/हरकत असल्यास, ही जाहीर सचना

प्रसिद्ध झालेपासून पंधरा दिवसांत कृषी उत्पन्न बाजार

समिती पुणे यांचे कार्यालयामध्ये लेखी स्वरुपात

कळवावे. त्यानंतर कोणतीही तक्रार / हरकत

सचिव.

अर्ज आलेला आहे.

विचारात घेतली जाणार नाही.

मजकुर आहे तसाच राहिल. दि.: १५/११/२०२४ ठिकाण : पुणे

पदाधिकाऱ्यांनी

दिली.

निवडणुकीसाठी

उमेदवारांना मदत

राष्ट्रवादी (शरद

पवार) पक्षात प्रवेश करताच विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास

सोडचिट्ठी

विधानसभा

शरद पवार यांची राज्यकर्त्यांवर टीका आणि शेतकरी आत्महत्येवरून सरकारवर टीका

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना

लोकसभा निवडणुकीत चारशे

जागा हव्या होत्या. संसदेत ३००

जागा पुरेशा असतानाही एवढ्या

मोठ्या जागांचा आग्रह राज्यघटना

बदलण्यासाठी धरण्यात येत

असल्याची शंका पुढे आली.

त्यामुळे इंडिया आघाडी

संघटन करून हा प्रयत्न

हाणन पाडण्यात आला.

पवार

राज्यातील सत्ता पुन्हा

ताब्यात घेण्यासाठी काही

जणांचे प्रयत्न सुरू

आहेत. मात्र, राज्यातील

ते म्हणाले,

कोणता वर्ग खुश आहे, हे पाहावे लागेल. मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी सर्व ठिकाणी लाडक्या बहिणींचा आणि सन्मानाचा उल्लेख करतात. त्यांचा सन्मान होण्यास हरकत नाही. मात्र, वस्तुस्थिती वेगळी आहे. महायतीच्या महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. दोन वर्षांत ६७ हजार ३८१

महिलांवर अत्याचार झाले. याचा अर्थ दर तासाला पाच महिलांवर अत्याचार होतो. एका बाजला बहिणी आणि दुर्लक्ष अत्याचारांकडे

राज्यकर्त्यांची कार्यपद्धती

अशी

शेतकरी आत्महत्या, महिलांवरील अत्याचारांकडे दुर्लक्ष

जाहिर नाोटीस

मे. एलोरा एशियन रियल्टी प्रा. लि. यांच्या सेक्टर सीडीसी, प्लॉट नं 30 + 31 + 32, पूर्णानगर चिखली, तालुका हवेली , जिल्हा पूणे येथील 'प्रिव्हिया नैमिष' प्रकल्पाला पर्यावरण विषयक मंजुरी देण्यात आली आहे. सदर पर्यावरण विषयक मंजुरीची प्रत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांचे कार्यालयामध्ये तसेच पर्यावरण मंत्रालय यांच्या

में. एलोरा एशियन रियल्टी प्रा. लि.

करायचे

वेबसाईटवर http://parivesh.nic.in उपलब्ध आहे सही

असे

सांगितले.

केली.

KINETIC ENGINEERING LIMITED

Regd. Office: D-1 Block, Plot No. 18/2, M.I.D.C, Chinchwad, Pune - 411 019 Ph.: 91-20-66142078, Fax: +91-20-66142088/89 | Email: kelinvestors@kineticindia.com Website: www.kineticindia.com | CIN : L35912MH1970PLC014819

EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30 SEPTEMBER 2024

l	No.	Particulars	Sept 30, 2024	Sept 30, 2024	Sept 30, 2023
	1	Total Revenue from operations	3547	7503	3,700
	2	Net Profit / (Loss) (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	214	268	182
	3	Net Profit / (Loss) before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	214	268	182
	4	Net Profit / (Loss) after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	214	268	182
	5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	214	268	182
l	6	Equity Share Capital	2216	2216	2,216
l	7	Earnings Per Share (Face value of Rs 10 each)			
l		Basic:	0.97	1.20	0.82
		Diluted:	0.97	1.20	0.82
ı	KEY	STANDALONE FINANCIAL INFORMATION:			

Sr. No.	Particulars	Quarter Ended Sept 30, 2024	Half Year Ended Sept 30, 2024	Quarter Ended Sept 30, 2023
1	Total Income from Operations	3547	7503	3700
2	Profit / (Loss) before Tax	217	264	192
3	Profit/ (Loss) after Tax	217	264	192
4	Total Comprehensive Income (after tax)	217	264	192

Notes: The above is an extract of the detailed format of financial Results for quarter and half year ended September 30, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulation 2015. The full format of the financial results are available on the stock exchange website at www.bseindia.com and also on Company's website at www.kineticindia.com.The statutory auditors Pawan Jain & Associates, have expressed an unmodified opinion On behalf of the Board

For Kinetic Engineering Limited A. A. Firodia

Date: 14.11.2024 Place : Pune

(Managing Director and CFO) DIN: 00332204

	परिशिष्ट -IV-A - अचल मालमत्तेची ई-लिलाव जाहीर विक्री सूचना
(a) Uno Housing	पाराशेष्ट न पन्त – अचल मालमत्तया इनाललाव जाहार विक्रा सूचना सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स, 2002 मधील निवम 8(6) च्या तस्तुदीसह वाचण्यात वेणारवा सिक्युरिटायझेशन अँड रिकन्ट्रक्शन ऑफ
Finance Limited	फायॅनॅन्शीअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अंतर्गत अचल मत्तांच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना.
Char Ki Baat	नौदणीकृत कार्यालयः 9 वा मजला, अंतरीक्ष भवन, 22 कस्तुखा गांधी मार्ग, नयी दिल्ली–110001, फोन्सः 011–23357171, 23357172, 23705414, वेबः: www.pnbhousing.com
शाखा अहमद नगरः युनिट क्रमांक- 203, दु	सरा मजला, साई मिडास टच, नगर-मनमाड रोड, पंचशील हॉटेलजवळ, सावेडी, अहमदनगर, महाराष्ट्र-414003, शाखा पुणे: 5 ए, बी, सी, डी, पाचवा

याद्वारे खाली स्तंभ क्र. - ए मध्ये नमूद कर्जदार व जामीनदार्चना आणि सर्व लोकांना सुचित करण्यात वेते की सुरवित धनकोकडे तारण / भारधस्त असलेल्या खाली स्तंभ - डी मध्ये नमूद अचल मालमत्त्रचा में, पीएनबी हार्कास्य फालनान्य लिमिटेड / सुरवित धनको ज्या प्रिकेश धनकोकडे तारण / भारधस्त असलेल्या खाली स्तंभ - डी मध्ये नमूद अचल मालमत्त्रचा में, पीएनबी हार्कास्य फालनान्य लिमिटेड / सुरवित धनको ज्या आफेल अधिकारची स्वत्य काली नमूद तपशिलानुसार विक्री करण्यात वेईल. याद्वारे ही सुनना सख दिनांकास सुधातित सिक्युरिटी इंट्रेस्ट एनफोसीमेंट रुल्स, 2002 मधील नियम - 8(6) व 9 अंतर्गत स्तंभ क्र. ए मध्ये नमूद करण्यात आलेल्या कर्जदार / नायपादार / कायरोहीर वास्स, कायरोहीर प्रतिनिधी (ज्ञात किया अज्ञात), संबंधित कर्जदार / नायपादांज्य (मयत ज्ञाले असल्यास) मुल्युपत्रव्यस्थापक, प्रशासक, वासस्वार, अभिवस्ताकिती यांना देठ

1	करण्यात येत आहे. विक्रीच्या अटी	करण्यात येत आहे. विक्रीच्या अटी व शतींच्या तपशीलासाठी कृपया मे. पीएनबी हाकसिंग फायनान्स लिमिटेड / सुरक्षित धनकोच्या वेबसाईटला www.pnbhousing.com येथे भेट द्यावी.										
Т	कर्ज क्र., कर्जदार /	मागणी केलेली	ताब्याचे	तारण	आरक्षित	बयाणा रक्कम	बोली सादर	बोली	पाहणीचा	लिलावाचा	असल्यास,	
1	सह-कर्जदार / जामीनदार /	रक्कम व	स्वरूप	मालमत्तेचे	किंमत	(आ. कि.	करण्याचा	वृद्धी	दिनांक व	दिनांक व	ज्ञात बोजे/	
П	कायदेशीर वारसाचे नाव	दिनांक	(सी)	वर्णन	(आ. कि.)	च्या 10%)	शेवटचा	दर	वेळ	वेळ	न्यायालयीन	
1	(y)	(बी)		(डी)	(ई)	(एफ)	दिनांक (जी)	(एच)	(आय)	(जे)	कज्जे (के)	
Т	NHL/AHMD/0918/582890,	₹.		शंभूनाथ अपार्टमेंट, हॉल क्र. 1पी 1ला मजला, सीटी स क्र		₹. 478200	29-11-24	₹.	27.11.2024	30.11.2024	ज्ञात नाही	
П	निलेश सरदारमल मेहेर / प्रियांका		ताबा	2225ए, पिंजार लेन, अडते बाजार जवळ, दालमंडई, अहमद	4,782,000			10000/-	रोजी दुपारी	रोजी दुपारी		
Т	निलेश मेहेर,	आणि		नगर, महाराष्ट्र - 414001, अहमदनगर, भारत.					12:00 ते दुपारी	02:00 ते दुपारी		
Т	शाखा : अहमदनगर	17.02.20							04:00 दरम्यान	03:00 दरम्यान		
Т	HOU/WRJE/0918/582119,	₹.	प्रत्यक्ष	सिंगल बिल्डिंग, 3रा मजला, 303, एंजेल हिल्स व्हर्जन दी,	₹.	₹.	29-11-24	₹.	21.11.2024	30.11.2024	ज्ञात नाही	
Т	सत्येंद्र रवींद्रनाथ भोसले / प्रदिप		ताबा	एस. क्र 63/1/ए, गाव बावधन खुर्द, तालुका, मुळशी, जिल्हा	27,489,000	2748900		50000/-	रोजी दुपारी	रोजी दुपारी		
П	सदाशिव इसापुरे / वसुंधरा सत्येंद्र	आणि		पुणे-411021, पुणे, महाराष्ट्र-411021, भारत. आणि					12:00 ते दुपारी	02:00 ते दुपारी		
П	भोसले / परफेक्ट ऑटो	15.11.19		सिंगल बिल्डिंग, 3रा मजला, 302, एंजेल हिल्स व्हर्जन दी,					04:00 दरम्यान	03:00 दरम्यान		
Т	सोल्युशन्स,			एस. क्र 63/1/ए, गाव बावधन खुर्द, तालुका, मुळशी, जिल्हा								
Т	शाखाः वारजे			पुणे-411021, पुणे, महाराष्ट्र - 411021, भारत.								
Т		रु. 810861.39/-	प्रत्यक्ष	फ्लॅट क्र. 808, 8वा मजला, गट क्र. 36, 37, 39, 40,	₹.	₹.	29-11-24	₹.	27.11.2024	30.11.2024	ज्ञात नाही	
П	आणि	आणि	ताबा	339, बिलिंडग ए 3, एक्झर्बिया आंबी, गाव आंबी, ता.	982,000	98200		10000/-	रोजी दुपारी	रोजी दुपारी		
Т	HOU/PUN/0317/361455,	17.01.23		मावळ, पुणे, महाराष्ट्र - 410507, भारत.					12:00 ते दुपारी	02:00 ते दुपारी		
Т	सुद्दासिनी किरणकुमार खरात /								04:00 दरम्यान	03:00 दरम्यान		
1	किरणकुमार महादेव खरात,											
1	शाखा : पुणे											
П	HOU/WRJE/1018/595195,	₹.	प्रत्यक्ष	बिल्डिंग ए, 3रा मजला, 306.0, कलश, गट क्र 449, 604	₹.	₹.	29-11-24	₹.	23.11.2024	30.11.2024	ज्ञात नाही	
1	विकास अनिल रणवरे / प्रज्वला	3455604.32/-	ताबा	आणि 605 कासार, आंबोली पिरंगुट लवास्म रोड पुणे पुणे	1,878,000	187800		10000/-	रोजी दुपारी	रोजी दुपारी		
1	साहेबराव भालेराव,	आणि		महाराष्ट्र - 412115, भारत. (कार्पेट 535 चौ. फू. अंदाजे)						02:00 ते दुपारी		
Т	शाखाः वारजे	17.12.21							04:00 दरम्यान			
1	*सोबत भरण्याच्या व / वा वसुर्ल	ोच्या दिनांकापर्यंतचे	लागू अरं	लि त्यानुसार वार्षिक 18% दराने पुढील व्याज, आनुषंगि	ाक खर्च, शुल्वे	ह , अधिभार इ.	* *पीएनबी हाउ	तसिंग फाय	नान्स लिमिटेड च	या प्राधिकृत अधि	व्रकारयांच्या	

अटा व शतीवर बाला फामसह स्वाब्ध करण आवरषक आह. (3) कृपया लक्षात ज्याव का ासबयुम्धट इंटरस्ट (एनफासप्ट) रुल्स, 2002 मधाल ानयम 9(3) ज्या अनुग्यान बालावर / खरतावर ावक्रा किनाताज्या 25% एवटी खा उन्मा केलले बवाणा स्क्रम घरून) त्याच दिवशी किवा फार तर पूढील कामकाजाज्या दिवशी सारद करण्यास आंधील आहे. सिब्बुरिटी इंटरेस्ट (एनफोसप्ट) रुल्स, 2002 मधील नियम 9(2) नुसार सुर्विक्षत कामकोस विक्रों किवा किया विक्रम प्राव्ध कामकोस विक्रों किया करणात येईल. विक्रों करोति 75% खाम खंदीदायर विक्रीच्या गिविलीच्या पावतीच्या दिवांकापासून 15 दिवसांचे आत जाम करणी लागेल अन्याया अश्वेत वुक्कवत्यास, प्राविक्कत अधिकारी विक्रोंच्या प्रोवेत्याच्या मामके काली भाग जत करेल आणि. मालमत अध्यास करणात विक्राच्या मोबदलाच्या कमचेचे काली भाग जत करेल आणि. मालमत अध्यास करणात वेईल. (4) में. सी। इंडिया प्रायवर्केट लिमिटेड हे प्राधिकृत अधिकारयांचा ई-लिलाचच्या माध्यमातून विक्रीची प्रक्रिया रावविष्यास मदत करतील. ज्याचे कॉपीरेट कार्यावर्ण्य त्यां हमा करणात विक्राच्या कार्याच कॉपीरेट कार्यावर्ण कर्तांच्या करणात करणात करणात करणात करणात विक्राच्या करणात्याचा करणात्याचे अध्यास करणात्याचे प्रमास करणात्याचे प्रमास करणात्याचे प्रमास करणात्याचे प्रमास करणात्याचे करणात्याचे करणात्याचे सहस्य प्रमास करणात्याचे करणात्याचे सहस्य प्रमास करणात्याचे करणात्याचे सहस्य करणात्याचे करणात्याचे सहस्य करणात्याचे करणात्याचे सहस्य करणात्याचे करणात्याच्याच्याचे करणात्याचे करणात्याच्याचे करणात्याचे करणात्याचे करणात

स्थान : पुणे, दिनांक : 15.11.2024 स्वा./- प्राधिकृत अधिकारी, पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

शुद्धीपत्रक **AVEER FOODS LIMITED**

CIN: U15549PN2019PLC183457 Contact no: 9130076856 Read. Off: Plot No. 55/A/5 6 Hadapsar Industrial Estate. Near Tata Honeywell Hadapsar, Pune- 411013

Email Id: cs@aveerfoods.com, Website: www.aveerfoods.com

EX	TRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER	ENDED AND HALF Y	EAR ENDED 30TH S	EPTEMBER, 2024
Sr No.	Particulars	Quarter ended on 30-09-2024	Half Year ended on 30-09-2024	Corresponding quarter ended on 30-09-2023
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
1	Revenue from operations	2,632.93	5,419.24	2,328.97
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary item)	153.05	256.72	38.43
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and/ or Extraordinary items)	153.05	256.72	38.43
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/ or Extraordinary items)	147.14	250.81	38.43
5	Total comprehensive income for the period [(comprising profit/loss for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	147.14	250.81	38.43
6	Equity Share Capital	402.83	402.83	402.83
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)	-	-	-
8	Earnings Per Share(of Rs.10/- each) (for continued /discontinued operations) Basic /diluted (Rs.)	3.66	6.23	0.96

Note: 1)The above is an extract of the detailed format of Unaudited Financial results of M/s Aveer Foods Limited for Quarter ended and Half Year ended 30th September, 2024 filed with BSE Ltd under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the same are available on the website of BSE Ltd at www.bseindia.com and at Company's website at www.aveerfoods.com

2) For detailed notes refer full financial results available on website

Date: 13th November, 2024

For Aveer Foods Limited. Bapu Gavhane

Pravin

Whole Time Director (DIN:00386217)

मोठा आहे. राज्यातील वीस हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, सहा महिन्यांत १ हजार २६७

'शेतकरी आत्महत्येचा प्रश्नही शेतकऱ्यांच्या आत्महत्येची नोंद आहे. ही बाब लक्षात घेऊन केंद्रीय कषिमंत्री असताना शेतकऱ्यांना ७१ हजार कोटींची कर्जमाफी देण्याचा निर्णय मी घेतला. राज्यात

महिलांचा सन्मान आणि जीवन सुधारणे शेतकऱ्यांचे आवश्यक आहे. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना दरडोई उत्पन्नात प्रथम क्रमांकावर असलेले राज्य देवेंद्र फडणवीस यांच्या काळात सहाव्या क्रमांकावर गेले आहे.'

'छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पृतळ्यात भ्रष्टाचार भाजपने केला. जे महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करायला थांबत नाहीत, ते सामान्य लोकांसाठी काम करतील, यावर विश्वास कसा ठेवायचा,' अशी विचारणा पवार यांनी केली.

सॉफ्टटेक इंजिनिअर्स लिमिटेड सी आय एन: L30107PN1996PLC016718

नोंदणीकृत कार्यालय : सॉफ्टटेक टॉवर्स, स. क्र. १/१ए/७ ८ १५ १६ १७, प्लॉट क्र. बी सी डी, १ बाणेर, रॉयल एनफिल्ड शोरूमसमोर, बाणेर रोड, पुणे–४११०४५ टेलिफोन : +९१ २०६७१८३७११ वेबसाइट : www.softtech-engr.com किंवा https://softtechglobal.com/ ई मेल आयडी : compliance@softtech-engr.com ३० सप्टेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व नउमाहीसाठी अलेखापरीक्षित स्वतंत्र आणि एकत्रित आर्थिक निकालांचा सारांश

		स्वतंत्र					एकत्रित						
अनु	तपशील	संपद	नेल्या तिमाहीर	साठी	संपलेल्या स	हामाहीसाठी	संपलेल्या वर्षासाठी	संपट	नेल्या तिमाहीर	साठी	संपलेल्या स	हामाहीसाठी	संपलेल्या वर्षासाठी
क्र.	CIACIO		30-06-3058						30-06-3058				39-03-2028
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
٩.	कारभाराद्वारे एकूण उत्पन्न	२,२९२.५५	9,९७३.६४	१,८७०.४२	४,२६६.१९	३,७५१.५३	७,८६१.३५	२,२९४.६९	9,९७५.३३	9,892.04	४,२७०.०२	३,७९३.१६	७,८७७.५९
२.	कालावधीसाठी निव्वळ नफा /(तोटा) (करपूर्व अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबींपूर्वी*)	१७९.२६	२१६.००	२५६.९९	३९५.२६	४०३.१९	९३५.९७	८३. ٩९	99२.४६	१६६.८२	१९५.६६	२५१.८५	५६४.३७
З.	कालावधीसाठी निव्वळ नफा / (तोटा) करपूर्व (अपवादात्मक आणि / किंवा असाधारण बाबीनंतर*)	१७९.२६	२१६.००	२५६.९९	३९५.२६	४०३.१९	934.90	८३.٩९	992.88	१६६.८२	१९५.६६	२५१.८५	५६४.३७
٧.	कालावधीसाठी करपश्चात निव्वळ नफा/तोटा (अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबींनंतर*)	9२८.९५	94८.4३	9८८.३४	२८७.४८	२९९.८५	६९७.१४	3८.७७	५७.०२	९८.१७	९५.८०	98८.५२	३३२.४५
4.	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न [या कालावधीसाठी (करानंतर) नफा/(तोटा) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करानंतर)]	9२८.५४	94८.9२	१८०.०६	२८६.६५	२९१.५८	७१२.५९	88.99	५६.२५	८९.०९	909.78	930.90	४१५.६०
ξ.	समभाग भांडवल						9,२८9.९9						9,२८9.९9
७.	राखीव निधी (पुनर्मुल्यांकित राखीव निधी वगळून) मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे						9२,9४८.9५						99,३२६.८४
۷.	प्रतिसमभाग मिळकत (रू.१०/– प्रत्येकी) (चालू आणि बंद केलेल्या कारभारासाठी)												
	१.मूलभूत	9.09	9.28	9.08	२.२४	2.00	६.१७	0.38	0.40	0.90	0.64	9.8८	3.90
	२.सौमीकृत	9.00	9.28	٩.६८	2.28	२.६८	६. 9७	0.3६	0.40	0.98	0.64	9.83	3.90

मंडळाने त्यांच्या १४ नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या संबंधित सभांमध्ये मान्यता दिलेला, तपशीलवार स्वरूपातील सारांश आहे आणि ही माहिती सेबी (लिस्टींग ऑब्लीगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्यलेशन २०१५ च्या नियम ३३ अंतर्गत बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडकडे दाखल केली आहेत. संपूर्ण स्वरूपातील तिमाहीचे व सहामाहीचे सॉफ्टटेक इंजिनिअर्स लिमिटेडसाठी

ठिकाण : पुणे दिनांक : १४ नोव्हेंबर २०२४

अध्यक्ष व कार्यकारी संचालक

विजय गुप्ता



SANGHVI MOVERS LIMITED

SANGHVI CRANES

CIN: L29150PN1989PLC054143

Registered Office: Survey No 92, Tathawade, Taluka - Mulshi, Pune - 411033 Tel.: +91 20 2740 0700, 8669674701/2/3/4 • Email: sanghvi@sanghvicranes.com • Website: www.sanghvicranes.com

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER & HALF YEAR ENDED ON 30 SEPTEMBER 2024

			Standalone			Consolidated	
Sr.	Particulars	Quarter ended	Half Year ended	Quarter ended	Quarter ended	Half Year ended	Quarter ended
No.	raiticulais	30 Sept. 2024 (Unaudited)	30 Sept. 2024 (Unaudited)	30 Sept. 2023 (Unaudited)	30 Sept. 2024 (Unaudited)	30 Sept. 2024 (Unaudited)	30 Sept. 2023 (Unaudited)
1	Total Income from Operations	13,691.68	28,780.13	14,205.83	16,425.66	33,471.67	14,472.67
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	3,734.46	9,195.99	4,897.90	4,164.13	9,722.18	4,996.61
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	3,734.46	9,195.99	4,897.90	4164.13	9,722.18	4,996.61
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2,936.90	6,996.30	3,719.03	2,912.29	6,961.40	3,720.08
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2,927.43	6,986.83	3,719.03	2,902.82	6,951.93	3,720.08
6	Equity Share Capital	865.76	865.76	865.76	865.76	865.76	865.76
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-	-	-
8	Earnings per share (before extraordinary items) (of Rs. 1 each) (not annualised):						
	(a) Basic	3.39	8.08	4.30	3.36	8.04	4.30
	(b) Diluted	3.39	8.08	4.30	3.36	8.04	4.30

1. The above is an extract of the detailed format of quarterly unaudited financial results of the Company and the Board of Directors has approved the above financial results and its release at their meeting held on 14 November 2024. The statutory Auditors of the Company have carried out a Limited Review of the aforesaid results, filed with the stock exchanges. The full format of the Quarterly Financial Results is available on the stock exchange websites, www.nseindia.com, www.bseindia.com and on the Company website www.sanghvicranes.com.

> For & on behalf of Board of Directors of Sanghvi Movers Limited

Place: Pune Date: 14 November 2024

Rishi C. Sanghyi **Managing Director**



DIVGI TORQTRANSFER SYSTEMS LIMITED

(formerly known as DIVGI TORQTRANSFER SYSTEMS PRIVATE LIMITED) **CIN:** L32201MH1964PLC013085

REGD OFFICE: P NO 75, GENERAL BLOCK, MIDC, BHOSARI, PUNE - 411026

Email ID: companysecretary@divgi-tts.com, Phone No. 020 63110114, Website: www.divgi-tts.com

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2024

(₹ in million, unless stated otherwise)

(**************************************								
Sr. No.	Particulars	Quarter ended (30.09.2024) (Unaudited)	Quarter ended (30.06.2024) (Unaudited)	Quarter ended (30.09.2023) (Unaudited)	Half year ended (30.09.2024) (Unaudited)	Half year ended (30.09.2023) (Unaudited)	Year ended (31.03.2024) (Audited)	
_		,	,		,	,	` ,	
1	Total income from operations	592.09	593.76	735.34	1,185.85	1,351.46	2,729.83	
2	Net Profit / (Loss) for the period before Tax (before exceptional and/or extraordinary items)	105.29	80.69	144.63	185.98	285.43	535.32	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	105.29	80.69	144.63	185.98	285.43	535.32	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	78.43	59.61	107.23	138.04	211.56	397.35	
5	Total comprehensive income for the period [Comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	77.37	59.52	107.75	136.89	211.32	396.96	
6	Paid-up Equity Share Capital	152.91	152.91	152.91	152.91	152.91	152.91	
7	Other Equity (excluding Revaluation Reserve)						5,650.52	
8	Earnings Per Share (Face value of ₹5/- per share) (Not annualised for the quarters)							
	1. Basic	2.56	1.95	3.51	4.51	6.92	12.99	

Notes:

Place: Pune

Date: November 14, 2024

2. Diluted

- 1 The above is an extract of the detailed format of Quarter and Half Year ended Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Unaudited Financial Results is available on the websites of the Stock Exchanges (www.nseindia.com and www.bseindia.com) and on Company's website (www.divgi-tts.com).
- 2 The above Unaudited Financial Results were, subjected to limited review by the Statutory Auditors of the Company, reviewed by the Audit Committee and approved and taken on records by the Board of Directors at its meeting held on Novembert 14, 2024.

For Divgi TorqTransfer Systems Limited (formerly known as Divgi TorqTransfer Systems Private Limited)

Jitendra Bhaskar Divgi

Managing Director DIN: 00471531

कषी उत्पन्न बाजार समिती पुणे

सभापती.